

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय
 क्रमांक : नस/४/कावि/ ५४४ /२०१५
 दिनांक : १७/०७/२०१५

प्रति,

मा.....

सदस्य, विधी समिती
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची
 विशेष सभा दिनांक २१/०७/२०१५ रोजी आयोजित
 केलेबाबत...

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची विशेष सभा
 मंगळवार दिनांक २१/०७/२०१५ रोजी दुपारी ३.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय
 इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे.
 सोबत सभेची कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण उपस्थित रहावे, ही विनंती.

मा.कळावे,

आपला विश्वासू,



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी
 २) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.
मा.विधी समिती विशेष सभा
कार्यपत्रिका क्रमांक - २१

दिनांक : २१/०७/२०१५

वेळ : दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची विशेष सभा मंगळवार दिनांक २१/०७/२०१५ रोजी दुपारी ३.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

विषय क्र.१) पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवर “स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र तज्ञ”

अभिनामाची ४ पदे पे बॅन्ड र.रु.१५६०० - ३९१०० ग्रेड वेतन र.रु.६६००/- या वेतनश्रेणीमध्ये शासन मंजूर असून सद्यस्थितीत रिक्त असलेले एक पद पदोन्नतीने भरणेकरीता दिनांक १७/०६/२०१५ रोजी पदोन्नती समिती सभा आयोजित करण्यात आली होती. प्रस्तुतच्या पदोन्नती समितीने “स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र तज्ञ” पदावर पदोन्नती देण्यासाठी अर्हताधारक “वैद्यकीय अधिकारी” पदावरील अधिका-याची शैक्षणिक अर्हता, सेवाजेष्ठता, गोपनीय अहवाल, आरक्षण व अनुभव कलावधी इ. सेवाविषयक तपशिल पडताळून डॉ.जॉन वलसा सुनिल यांना खुला या प्रवर्गामधून “स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र तज्ञ” या पदावर पे बॅन्ड र.रु.१५६०० - ३९१०० ग्रेड वेतन र.रु.६६००/- या वेतनश्रेणीमध्ये पदोन्नती देण्यास मान्यता देणेकामी मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

विषय क्र.२) प्रभाग क्र.७ च-होली मधील चोविसावाडी या भागातील आरक्षण क्र.२/२५ हे पाण्याच्या उंच टाकीसाठी मनपाचे भागशः मंजूर विकास आराखडयामध्ये आहे. त्यापैकी पाण्याच्या टाकीसाठी ३१५२ चौ.मी.व रस्ता ३४८ चौ.मी. असे एकूण ३५०० चौ.मी. जागा मनपाचे ताब्यात मा.उपसंचालक नगररचना यांचे दिनांक ३१/०३/२०१२ चे पत्रान्वये घेण्यात आलेली आहे. आरक्षण क्र.२/२५ चे एकूण जागेपैकी साधारण ५०% जागा सद्यस्थितीत ताब्यात आलेली असल्याने सदरचे मनपाचे जागेवर अतिक्रमण होऊ नये या करीता या विभागाकडील (नि.नो.क्र.७/६९-२०१३-१४ नि.र.रु.१४,००,००२/-) सदरचे जागेस सिमाभित्त बांधण्याचे कामाचे आदेश दि.२१/०७/२०१४ अन्वये १२ महिने मुदतीने देण्यात आलेले आहेत. सद्यस्थितीत सदरची ५०% ताब्यात आलेल्या जमिनीवर सिमाभित्त बांधणेसाठी कुठलाही पाहोच रस्ता अस्तित्वात नाही. आरक्षित जागेपर्यंत जाणेसाठी रस्ता नसलेने ताब्यात आलेल्या ५०% जागेवर काम सुरु करता येत नाही. तरी सदरचे काम या ठिकाणी जाणेसाठी रस्ता झालेनंतर चालू

करता येईल. तथापि मा.नगरसदस्य यांनी सदरचे काम सद्यस्थितीत च-होली येथील पाण्याची टाकीवर करावे असे सुचविले आहे. (चिंचवड देवस्थानच्या जागेवर या पूर्वीच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जुन्या टाकीजवळ मनपा मार्फत पाण्याची टाकी बांधणेत आलेली आहे) पाण्याची टाकीचे सुरक्षिततेच्या दृष्टीने सदरचे जागेवर म्हणजेच देवस्थानचे जागेत वर नमुद केल्याप्रमाणे चोविसावाडी ऐवजी च-होली टाकी येथे सिमाभित्त बांधणेस मान्यता देणेबाबत विचार करणे.

विषय क्र.३) मा.महापालिका सभा ठराव क्रमांक २८१२ दिनांक २०/०८/१९९४ अन्वये डॉ.एस.एस.गोरे, पशुधन विकास अधिकारी यांची सेवा सार्वजनिक हितासाठी महानगरपालिका अस्थापनेवर विलीन करणेत आलेली आहे. पशुवैद्यकीय विभागामध्ये “ पशुवैद्यकीय अधिकारी ” १९९८ पासून महानगरपालिका अस्थापनेवर वर्ग-२ या श्रेणीमध्ये “शाखाप्रमुख” म्हणून कार्यरत आहेत. पशुवैद्यकीय अधिकारी यांचा खाजगी दवाखाना नाही अथवा ते खाजगी व्यवसाय करीत नसल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील सर्व मेडिकल ऑफिसर्स यांना ज्याप्रमाणे व्यवसायरोध भत्ता दिला जातो त्या प्रमाणे नियमानुसार पशुवैद्यकीय अधिकारी यांना व्यवसायरोध भत्ता सध्या देण्यात येत आहे आणि या पुढे देखील व्यवसायरोध भत्ता देणेस मान्यता देणेकामी मा.महापालिका सभेकडे शिफारस करणे बाबत विचार करणे.



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/५४४/२०१५

दिनांक : १७/०७/२०१५ चे लगत.

टिप - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयांची विषयपत्रे (डॉकेट्स) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आलेली आहेत.